EMERALD LEISURES LTD.



Regd. Off: Plot No. 366/15, Swastik Park, Near Mangal Anand / Sushrut Hospital, off E. Express Highway, Chembur, Mumbal, 400 071. India.
t:+91 22 2527 7504.
m:+91 91678 88900.
e:info@clubemerald.in
w:www.clubemerald.in
cIN: L74900MH1948PLC006791

August 04, 2020

To, The Secretary, Listing Department, BSE Limited, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Scrip Code: - 507265

Sub: Advertisement published in Newspapers

Dear Sir/Madam,

In pursuant to Regulation 29 read with clause 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith copies of advertisement published in Newspapers with regard to notice of Board Meeting and Audited Financial results for the quarter and year ended March 31, 2020.

Request you to kindly take the same on your record.

Thanking you,

Yours truly,

For Emerald Leisures Limited

(Formerly known as Apte Amalgamations Limited)

Manoj C. Patade

Company Secretary & Compliance Officer

Membership No:A58964

Place: Mumbai

शुक्रवार, २४ जुलै २०२०

आप्रंगहानुमः 🗥 भूगहानुमः com 🏻 🌐 mymahanagar com 🚺 mymahanagar 💟 mymahanaga

लॉकडाऊनमुळे महाड एसटी आगाराचे कोट्यवधींचे नुकसान



वार्ताहर●महाड

महाराष्ट्र राज्याची जीवनवाहिनी समजली महाराष्ट्र राज्याची जीवनवाहिनी समजली जाणारी राज्य परिवहन सेवा (एसटी) देखील बंद असल्याने येथील राज्य नारशत तथा (२५०८) प्रश्लाण व्यक्त जाराचना चयात स्थानकातृन दर दिवसी ४०० पेक्षा अधिक होणाऱ्या केऱ्या उप्प असून, आगाराच्या (डेपो) उप्या असल्याने वात तव्यल चार कोटी रुपयोपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. कोकणचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे मुंबई-गोवा

महामार्गावरील महत्त्वाचे बस स्थानक असे याचे महत्त्व आहे नहानागावराल महत्वाया बस त्यानक अस याच महत्व आह. तळकोकणामध्ये जाणारी -येणारी प्रत्येक वस या स्थानकावर थांबते. शिवाय शहर आणि परिसरात ऐतिहासिक स्थळे असल्याने प्रतिदिन शेकडो पर्यटक एसटीने महाडला ये-जा करीत असतात. दर दिवशी चारशेपेक्षा अधिक बस मंबई, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जातात-येतात. मात्र कोरोनाचा वाहता प्रादुर्भाव लक्षात येता एप्रिल महिन्यापासून सर्व फेन्या

अजित पवारांच्या

वाढदिवशी गरजंना

विविध वस्तूंचे वाटप

उरण • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बुधवारी गरीब आणि

गरजुंना विविध वस्तुंचे वाटप करण्यात

आले. यामध्ये निसर्ग चक्रिवादळात नुकसान झालेल्यांना सिमेंटचे पत्रे, वृद्धांन छत्री आणि आर्थिकदृष्ट्या दर्बलासाठी अजधान्याचे वारप पक्षाचे प्रदेश संग्विरणीस

प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पार्थदादा पवार फाऊंडेशनच्या माध्यमातुन निसमं चक्रियादळात नुकसान झालेल्यांना ४०० सिर्मेटचे पत्र देण्यात आले होते. यावेळी पक्षाच्या उरण विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा भावना घाणेकर,

तालुका अध्यक्ष मनोज भगत, युवक तालुका अध्यक्ष समाधान म्हात्रे, शहर

अध्यक्ष गणेश नलावडे, मंगेश कांबळे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बंद आहेत. आगारात सर्व बस एकाच जागेवर उभ्या आहेत. मध्यवर्ती बस स्थानक असलेल्या या स्थानकावरून गेल्या दोन ते तीन महिन्यांच्या संचारबंदीच्या काळामध्ये एकही बस रस्त्यावर धावली नाही, या आगरातन दर दिवशी लांब आणि रस्यानक पल्ट्याच्या ३४७ फेन्या होतात. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, बोरिवली, पुणे, नाशिक, जळगाव, अक्कलकोट इत्यादी लांब पल्याच्या बसेसमुळे आगाराचे उत्पन्न महिन्याला दोन कोटीफेक्षा अधिक होते.

शिवाय शैक्षणिक सहली. लग्न सोहळे आदीकारिता देखील शियाव येक्षोणक सहला, लग्न साहळ आदांकाताता दखाल कस माठे तयावय येक्षोणक सहला जात होता. मात्र सुडी आणि फे. लग्न सराईतव कोरोनामुळे एसटीला ब्रेक लागला आहे. दोन महित्यानत पुन्हा एसटी धावण्यास सुरुवात झालो, मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. झालेल नुकसान कसे मरून निपणार, अशी चिंता आता आधीच तोट्यात असलेल्या एसटीच्या अधिकान्यांसमोर आहे.

ा एम एम आर डीए मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

ई- निविदा सूचना

कर्यकारी अधियंता, (लियुन), मुंबई महानगर धरेश किलास प्राधिकरण, अधियांतिको विधान, है बालते मुद्द केलोल्या कमाकर्तरता क्या ठीकपरांचके अशा करावरणा कामाचा उनुष्म काले व कालते मुद्द केलोल्या कमाकर्तरता क्या ठीकपरांचके अशा करावरणा कामाचा उनुष्म काले व जे व्यावस्तर है निविद्यंतित स्था विकार पूर्व कराता क्या ठीकपरांचकु हिकाश त्यावश्य के विकार है निविद्यंत्र मार्चाक व्यावस्त्र है किलाश त्यावश्य करावश्य काल प्राधिकरणाय्य प्रीहला मार्चाक्य वर्षात्र कंपूत्र करावश्य काल्य करावश्य काल्य का

स्थळ : मुंबई. क्र. अवि/विद्युत/२० एचपी/एसी युनिट २०२० विद्युत अभियांत्रिकी विभाग

कारवाईच्या बडग्यानंतर बोडणीकराचा माफीनामा

वार्ताहर•अलिबाग

पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलताच तालुक्यातील बोडणी ग्रामस्थांनी शरणागती पत्करत बुधवारी झालेल्या प्रकारावावत माफीनामा लिहन दिला आहे. गैरसमजातृत हा प्रकार पडला असून, सर्व गैरसमज दूर झाल्याचे ग्रामस्थांनी वा पन्नात ग्रहत्ले आहे. त्याचयाेवर प्रशासमाला सर्वतोषरी सहकार्थ करण्याचे ग्रामस्थांनी मान्य केले आहे.

कोरोनाचे ७२ रुण असलेल्या या गावात आरोग्याची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने जनजागृतीसाठी तहसीलदारांसह सर्व यंत्रणा गावात गेली होती. परंतु त्यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून आले. त्यानंतर सर्वांनी तेथून काढता पाय घेतला होता. या प्रकरणी ३४ ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात

... गावात गरुवारी निवडक ग्रामस्थांची बैठक पोलीस भावात पुरुवात । नयडक प्रानस्थाया अठक भारास अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील काही कर्मचारी यांच्या उपस्थितीत झाली. गावात भाजीपाला, पिण्याचे पाणी, तसेच इतर जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे, कुणीही व्यक्ती गावाबाहेर जाणार नसल्याचे मान्य करण्यात आले. तसेच गावातच आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली

करण्यात आला. दरम्यान, बोडणी गावात आता पूर्णपणे शांतता आहे. पोलिसांनी गावात संचलन केले असून, बंदोबस्तही ठेवला आहे. तणावाचे वातावरण पूर्णपणे निवळण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समिती सभापती दिलीप भोईर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांना मांडवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांची साथ लाभली.

खालापुरात रेमडेसिवीर इजेक्शनचा तुटवडा

वार्ताहर•खालापूर

कोरोना रुग्णाला जीवनदायी ठरणाऱ्या रेमडेसिवीर कराता रुणाला जावनदाया उरणाऱ्या स्वासवार इंक्समाचा तुरव्य तालुव्यता मोठा प्रमाणा जाणव्य असून, जिल्हा आराण अधिकत्यंगीदेखील त्याला दुर्जाग दिला आहे, तालुव्यता करोतान च्यांचा आकडा ६०० च्या यरान पीहचला असून, १० मृत्यू झाले असतानाही जिल्ह्याची आरोण बंजण अध्या मेदानात उत्तरलेली नाही. स्वानिक पालकोण ब्योगिली नगर पिलस्, बेथील नगर पांचायत आणि तहसील कार्यालय त्यांच्यापरिन कोरोनाशी प्रचारताल कार्याल कर्यालय स्वान्यापरिन कोरोनाशी

कोरोना वेगाने पसरत असन. एकाच दिवशी ८२ रुग्ण सापडल्यानंतरही जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने तालुक्याला में देवलेली नाही. कोरोना लढाईन खोगोली वेबील खासगी पार्वती रुण्णालयात डॉ. रणजीत मोहित यांनी आठवडामरात १२ रुण्ण कोरोनामुक्त केल्याने दिलासा मिळ्ल आहे. परंतु आणखी उपचार येत असलेल्या रुणांना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असताना उपलब्ध होत नसल्यामुळे उपचारात अडथळा येत आहे. खोपोलो येथे साधारण २१ रुग्णांना गरज असताना

तालुक्यात इंजेक्शन अद्याप उपलब्ध झालेले नाही. इंजेक्शनासाठी नवी मुंबई, मुंबई, कल्याणसह पुणेपर्यंत रुण्णांचे नातेवाईक धावपळ करीत आहेत. इंजेक्शनचा काळाबाजार अद्यापही मोळा प्रमाणात सुरू असून, आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाने तालुक्यातील वाढती कोरोना रूण संख्या पाहता आवश्यक इंजेक्शन आणि औक्थाचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

🌈 सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. परंतु दोन दिवसात इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु

- डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड

दि पालकमत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी नागोठणे येथे रेमडेसिवीर इंजेक्शन आरोग्य केंद्रात दिल्याचे वाचले होते. असे असताना इंजेक्शन रायग्ड जिल्ह्यात नक्की किती आली, याचा खुलासा होणे गरजेचे आहे. या शिवाय अशा परिस्थितीत जिल्हा आरोग अधिकाऱ्यांनी तालुक्यांना भंटी देऊन परिस्थितीचा आहावा घेणे गरजेचे आहे. - सुरेश गावडे, माहिती अधिकार कार्यकर्ता

महावितरण

पालघर जिल्ह्यातील संबंधीत बीज गाहकांना कळविण्यात येते की. कार्यकारी अभियंता.महाचितरण.विभागिय कार्यालय पालचर यांच्या अञ्चलपीत येणाऱ्या पुढील बीन बाहिया व परिसर्गतील बीज पुरवठा तालंबया वेष्यासीलया व दुस्त्रीच्या पालचर यांच्या अञ्चलपीत येणाऱ्या पुढील बीन बाहिया व परिसर्गतील बीज पुरवठा तालंबया वेष्यासीलया व दुस्त्रीच्या कामामाठी जाली हिलेल्या कोप्टका मधिल तारखे नुसार बंद राहणार आहेत .तरी याची नोंद घेऊन महावितरण कंपनीस महकार्य करावे ही नम विनंती . बीज गाहकांच्या होणां=या गैरसोर्ड बहल महावितरण कंपनी दिलगीरी व्यक्त करीत आहे

नु . ह .	उपकेंद्र किंवा वााहीनी	वीज पुरवञ खंडीत परिसर	वीज पुरवठा खंडीत होण्याची तारीख	वेळ
8	३३/११ केव्ही कोसवाड उपकेंद्र	सरावली, कैनाड, कोसवाड, घोलवड, वाघमारे, रामपूर, जलवाई व इतर परिसर	78.09.7070	सकाळी १० - ०० व सायंकाळी १६ - ००

कार्यकारी अभियंता, म . रा . वि . वि . कं . मयं



T G RM L TMH HO उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर

निविदा सूचना क्र. उमपा/विद्युत/र्ट-२/४२

(सन २०२०-२०२१)

(सन ४०२०-४०२४) उल्लासनगर महानगरपालिकच्या विश्वत अभियांत्रिकी विभागातर्फे इन्युक एजन्ती/ठेकेदागंकडून, निविदा प्रक्रियेद्वारे दोन लिफाफा पद्धतीने जाही निविदा मागविण्यात येत आहे. सदरचे काम आयंत महत्याचे व कालबद असल्याने त्यांति करणे आवश्यक आहे.

अ. क्र.	कामाचे नाव	निविदा रक्कम रूपये	निविदा अनामत रक्कम (D)	निविदा फॉर्म फी	सुरक्षा अनामत रक्कम	निविदा कालावधी
	उल्हासनगर महापालिकेमार्फत इंडियन रेड क्रॉस हॉस्पिटल या ठिकाणी बनविण्यात येणाऱ्या DCHC हॉस्पिटलकरिता संपूर्ण विद्युतीकरणाचे कार्य करणेवाबत.		-\000	९५०/- सर्व करांसहीत	निविदा कार्यादेशाच्या किमतीवर ५%	३० दिवस

- १) निविदेबाबत सविस्तर माहिती महानगरपालिका वेबसाईट अथवा विद्युत अभियांत्रिकी विभागाकडून प्रत्यक्ष अथवा दूरव्यनी क्र. २७२०११
- वरन प्राप्त करन व्यावा. २) सिलबंद निविदा कार्यकारी अभिवंता, विद्युत विभागात दिनांक २७/०७/२०२० रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत स्विकारली जातील. ३) प्राप्त निविदा दिनांक २७/०७/२०२० रोजी सायंकाळी ५.०० वाजता उघडण्यात वेईल.

जा.क्र.उमपा/पीआरओ/९५७/२०२० दि.२३/०७/२०२०

सही / – कार्यकारी अभियंता (विद्युत)

SKF.

खोपोली नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारीपदी सुरेखा भणगे



खालापूर/खोपोली कोरोनाच्या महामारीतून अधिकारीही सुदले नसून खोपोली शहरातदेखील . परिस्थिती ओढावल्यान खालापूर नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांची खोपोली नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

खालापूर तालुक्यातीत विशेषतः खालापूर तालुक्यातीत विशेषतः खोपोली शहरततिल वाहत्या रुण संख्येवर नियंत्रण मिळविणे अवधड जात आहे. खालापूर नगर पंचायतीचा प्रशासकीय कारमार मुख्याधिकारी भणगे चांगल्या पद्धतीन पंचायताचा प्रशासकाथ कारामाः मुख्याचकारा भणा चागल्या पद्धतान सामाजळ असून, कोरोगा सहामार्गत राविदित्य काम करीत आहेत. शहरात सर्व शासकीय कार्यालयं असताना देखील कोरोनाचा प्रसार आटोक्शत देवण्यात त्या आणि उत्तमरायध्या शिवानी जंगन यांची मेहतत दिस्तृ ने कारी, खोशांली नार परिपदेव मुख्याकिसारी गणेश शेटे कोरोना झाल्यामुळे रहेव्द असल्याने जिल्हाधिकान्यांनी भणगे

राज्य अत्या अत्याज्य अवस्था विश्वाचित्रकार्यामा प्रयोग्याच्याकडे प्रभारी जवाबदारी सोपवली आहे. दरम्यान, भणगे यांनी त्यांच्या कार्यपद्धतीची झलक पहिल्याच दिवशी दाखवत नियमाला हरताळ फासणाऱ्या खोपोलीकरांना वठणीवर ादस्या (व्यक्ता (व्यक्ता) स्वत्राच्या (व्यक्ताक्या) व्यक्ताक्या व्यक्ताक्या व्यक्ताक्या व्यक्ताक्या व्यक्ताक्या अभाव अभाव अभाव अध्यक्त अस्त , सर्व निवमांचा रुजा अस्त , असा परिसर्वतीत प्रमारी कार्यमार मिळाल्यांनतः त्यांनी पृत्वारी सकाळी ६. असा परिसर्वतीत प्रमारी कार्यमार मिळाल्यांनतः त्यांनी पृत्वारी सकाळी ६. ३० वाजाता खोपोली आणि शिळाल्याः माजी मंडई येथे अचानक मंट देऊन निवम न पाळणा-यांविरोधात कारवाईंचा ब्रह्मा। उचलला. ही कारवाई अशीच सुरू राहणार असून, आरोग्य सेवेच्या तक्रारींबाबत बैठक बोलाविणार असल्याची माहिती भणगे यांनी 'आपलं

खासगी हॉस्पिटलच्या बिलांची तपासणी सुरू

पालघर ●खासगी रूणालयातून कोरोनावर उपचार घेतल्यास वारेमाप बिले लावण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. त्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून अशा बिलांची ऑडिटरमार्फत तपासणी केली जात आहे. औषधांचा काळाबाजार होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे, अशी महत्वपूर्ण माहिती जिल्हाधिकारी

ावराष दक्ता बतारा जात आहे, अशा महत्वपूण माहिता । जल्हा। यकारा डॉ. कैलास शिंदे यांनी दिली एक आठवड्यापासून पालघर जिल्ह्यात घशाचे नमुने तपासणीची संख्या वाढवल्यामुळे त्यातून कोरोना पाँझिटीव्ह व्यक्तींचा आकडा देखील स्वाभाविकपणे वाढतांना दिसतो आहे. हा आकडा पाहन पालघर दखाल (ब्यामावकरण बाताना।दस्ता आह. हा आजडा पहुन पालबर जिल्ह्यात कारोना। निकंशणात नास्त्राच्या निकर्ष न काहता चरतुस्थिती समजून च्यायी. आराण पालचर जिल्ह्याचा मृत्युदर १ टक्क्याच्या खाली आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि निरिचतच सफल होऊ, असा विश्वास पालचरचे जिल्ह्याधिकारी कैलास शिंदे यांनी व्यक्त केला.

एसकेएफ इंडिया लिमिटेड

सीआयापनः एल२९१३०एमएष१९६१मीएलसी११९८० नोंदणी. कार्यालयः महात्मा गांधी मेगोरीयल बिल्डींग, नेताजी सुमाष रोड, मुंबईः ४०० ००२. दूर. क.: ९१–२२–२२८५ ७७७७ फॅक्स: ९१–२२–२२८१ ९०७४ ई–मेल: investors@skf.com संकेतस्थळ: www.skfindia.com

Did You Know?

the many environmental transitions that are happening today

In motorsport, the Formula E championship has paved the way for manufacturers to design and develop 100 percent electric cars.

SKF, which has rich experience in developing and manufacturing parts for car racing competitions, provides all the wheel bearings for the 100 percent electric Formula E cars.

For reliable performance all the components of the components of the components lightweight. bearings with ceramic balls enabled SKF to reduce the weight of the heel bearings by 880 grams overall



जून ३०, २०२० रोजी संपलेल्या त्रेमासिकाकरीता लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा आराखडा

तपशिल	जून ३०, २०२० रोजी संपलेले त्रैमासिक (अलेखापरीक्षित)	३१ मार्च २०२० रोजी संपलेले त्रैमासिक (अलेखापरीक्षित)	जून ३०, २०१९ रोजी संपलेले त्रमासिक (अलेखापरीक्षित)	मार्च ३१, २०२० रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)
कार्यातन उत्पन्न	3.012.4	6.102.1	7.768.3	28.415.8
कालावधीकरीता निव्यळ नफा/ (तोटा) (कर, अपवादात्मक आणि/ किंवा अतिविशिष्ट बार्बीपूर्व)#	(3.3)	918.3	1,206.8	3,867.7
कालावधीकरीता करपूर्व निव्बळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि / किंवा अतिविशिष्ट बार्बीनंतर) #	(3.3)	918.3	1,206.8	3,867.7
कालावधीकरीता कर पश्चात निब्बळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा अतिविशिष्ट बार्बीनंतर) #	(2.5)	753.4	779.4	2,889.9
कालावधीकरिता एकूण सर्वेकष उत्पन्न [कालावधीकरिता सर्वेकष नफा/ (तोटा) (कर पश्चात) आणि इतर सर्वेकष उत्पन्न (कर पश्चात)]	(2.5)	680.7	779.4	2,798.3
सम भाग भाडवल	494.4	494.4	494.4	494.4
गत वर्षाच्या शिलकी ताळेबदामध्ये दाखविल्यानुसारराखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळता राखीव)				18,558.1
प्रती भाग उत्पन्न (प्रत्येकी रु. १०/-चे) (खंडित आणि अखंडित प्रवर्तनासाठी) १ नुळ (बॉक्टिनरण केरले लाही) २ सोम्यीकृत: (बार्विकीयरण केरलेले नाही)	(0.1) (0.1)	15.2 15.2	15.8 15.8	58.5 58.5

ए) उपरोक्त निष्कर्ष लेखा परीक्षण समितीद्वारे पुनर्समिक्षित करण्यात आले असून संचालक मंडळाने जुलै २३, २०२० रोजी झालेल्या त्यांच्या

() उपरांत निष्यत्र विद्या परिवास प्राचार प्रमुक्तामांत्रत करण्यात आत्र असून संचालक महळान जुल २३, २०२० राजा झालट्या त्याच्या संभाग्ये मंत्रत करण्यात आत्र काहेत. बी) सेबी (लिस्टिंग क्रॅंगड आदर डिसवलोझर रिकायमेंट), निमयावली २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर करावायाय मंत्रासिक / वार्षिक वित्तीय निष्कर्षच्या त्याच्या स्वाच्याच्या समुच्यानुसार उपरोक्त आराखडा आहे, मैमासिक / वार्षिक वित्तीय निष्कर्णक्या स्वच्या संच्या निष्कर्ण स्टॉक एक्सचेंजस्या www.bseindia.com, www.nseindia.com ह्या संकेतस्थळावर जाणि कंपनीच्या www.skfindia.com ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दिनांक : जुलै २३, २०२० ठिकाण : पुणे

एसकेएफ इंडिया लिमिटेड मनिष भटनागर व्यवस्थापकीय संचालक Are you getting the best performance from your rotating equipment? Visit skf.com/in to know more

2009 810,300 pm, strengsleted office of the Company, Inter Bar to onsider and approve the Audided Friancial Results of the Company for the Friancial Peach off ST March 2000. The body of the notice is also available on the weekshe of the Company, www.applendia.zom and the weekshe of the SE Limited www.boshe the weekshe of SE Limited www.boshe the Code of the Search of Director's Fig. 100 Code of the Search Search Search Fig. 100 Code of the Search Search Flace: Mumbol Search Search Search Search Search Search Mumbol Search Search Search Search Search Place: Mumbol Search Sear

Place: Mumbai Sc Dated: July 23, 2020 Rajesh M. Loy DIN: 00252470 Whole Time Direct

PUBLIC NOTICE

Ms. H. R. COURIER AND
CARGÓ a partnership firm
registered under partnership deed
settled in Mumbai on 1st. Day of
une 2018. The general public is
bereiby informed that Ms. H. R.
partnership firm which was
reconstituted/amended on 17th
March 2020 due to negligence/
non-performance/misbehavior/
chealino/fraid by the partner reconstituted/amended on 17th March 2020 due to negligency and March 2020 due to negligency on on-performance/misbehavior/misbehavior/misbehavior/

थोडक्यात

कारतान, कुष्पधान्त । याच पंता पाता पाता पाता प्राप्त प्राप्त । पूचा गुर्कोत करण्यार आता आहे. मुझ्म आविशा पूचा पाताम, चानी देळोगेळी चा गाजाना पेट दिसी च सीटावर चानु असलेला कामाची शालवी करन राजानाचा सामित्रपाची पूर्वेण मृतिनिक्ता केली. अधीवाच अभिवता, पंता भेटळ दिशा पातीन वाली सर्व गाजामांचे चीव पंताचेच निरोधण वालन आवालक मनुष्यक्रण तरेल्थ

रसायनी ● खानापूर तालुकारील याजने चीक प्रेरीन बाडभा बारवा पांडदेशरच्या भराया, नमेच रीप्याच नागी पनभेदेखा रियंग्स भेचालिया भीनत

निक्रम पांच्या सम्बोधिकार्थ पाउंडरावने संस्थापक दीवक

पारील आगेश-आगेश्यात्वाली गरन् आगि गोगतीर्थाना जीवनाध्यात्व बन्दुचे वाटम्, वाहित्यात्र युवामेरेला करण्यात त्यारे, विदेश कारीच्या प्रवास युवामेरी वाटम

काञ्चान आले. स्थारानवृत्ती परिसरान विच्छ पृक्षांची सामग्रह फरण्यान आली. यांचेली फाइंडेशनने अध्यक्ष

रटील, काधरियका संपद्म कुलकर्ली, आकाश मोलके. स्वय लोकरे, विकास लोकर उपस्थित होते.

कृष्णा पाटील, युपा अध्यक्ष महिद्र पाटील, तानाजी

टॅक्टर माऊंटेड खोईंग मशीनचे

मुरुड नगराध्यक्षांच्या हस्तो उद्यादन

युक्त • बोरोम विश्वपु प्रतिबंध रणक्योत्रनेचा वक व व्यपुर नाम प्रतिबंधि १४ विश्व आधीन निर्मोद्दा स्त्रीती

करणन्या ट्रेंबरट माजंदन मोर्ड्स भीतन्त्र उत्पादन कार्राधिका मोर्ड्स पार्टेल प्रांच्य इन्ते करण्यत आले. धायेव्ये उत्तरकारकका नीवित रहेते, च्यंन्त व निर्माचन व्यक्ति

सध्यक्षी पाइरम् आंग्स्स, ओगा प्रेन्ट कुवार, आरोम विद्यापाचे अधिकारी राकेन्द्र पारील, करोब पुकेलर, प्रजास ओगस, सुदेश माजी, ऑपजीन करवारी, सरेब निमक्त,

रायेल लिर्दे, जारीक सक्नीस अस्थित होते. या मारिन्सुडे निजेतुकीकरण मोहीम अधिक प्रभावी होतार असल्याने

ला अरबाव वरने सब्ध असल्याचा विश्वास

कंत्रस्टारांची व्यवस्था करती.

खालापुरात वृक्षारोपणासह

जीवनावस्यक वस्तूचे वाटप

mehanager.com 🕜 mymahanager 🥎 mymehanager

शुक्रवार, ३१ जुलै २०२० जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची रॅपिड ॲंटीजन तपासणी

कोलमंडला, आदगाव, कुणबीवाडी,

सर्वेगाव पुन्हा झाली प्रकाशमान बीवर्धन क्रियमं चळीवादाराचा राज्यादमगोल ओवार्धन वेदे मश्रविताच वंत्रवेला मोदा पटका बमला कोरोना लारण आहे की नाही, पायाध्य करण्यान येणारी कोणिड-१९ रिपेड औरीजन शेता. महावितरगन्ता क्षमेचारी व अधिकान्यांनी खडतर परिस्थितीत काम करून पंचील वीजपंचपंची तपासची चुप्चारी वेबील विल्लापिकारी कार्यालयान करण्यान आली, या तपासचीत पुना उपारणी केली आहे. श्रीवर्धन वनील शामग्रदला परिद्रग्यतील कोलमंद्रला चाव व दिनों कीदरवरील आदराव, कृषधीयादी व सर्वे वा गायांचा चीजनुष्यद एकाची चाचणी पाँकिशिन्द आली आहे. जिल्हा सामान्त सम्मातनपायार्थन ही नपायची

सरमात्र आसी कोरोना विवालुमुळे सभ्या सर्वत्रच

अर्ध्या तासात कोरोनाची माहिती

भीतीचे वातावरण असून, प्रत्येकतण आपापली काळजी चेत आहे. कोरोनसाठी आले आहे.

र्खेंब तपासमी केली जाते. त्याचा अस्थाल बाल्यानंतर आपन्याला कोरोना सापण इतली जिला बाती है एका विकास कळते. रिषड अँडीजन एपासलीनध्ये कोरोनामानस्यी अथन्य अर्थ तातत सम्बत् वासाठी वित्वा सामान्य बन्वालयात स्थित

कार्यालयात नेतनी येत अधल्याने राज अनेकानी लागा एंग्के होट असले. हिल्लाचिकारी विची चौपरी चंनी अरण्या कर्ममान्यंची सिंह मेटीका राज्याणी करण्यास जिल्हा राज्यचिकित्सक हॉ. सुहास क्रमंदारी पांती ही सपामणी करून घेतली गंजकर, लेव टेक्निशियन फिरोज पल्लयकर, रात मुतार पांनी ही तपासकी केली

क्यां केली अने लगानो तपासणी करणाऱ्या व्यक्तील्या वाकपृद्धीत अधी पारी नहीं राष्ट्रन गर्नेद पेताला जाती.

हेव राजाने जातात. चामाने आफ्रनेल्या रोजी रेषा लाल रंगाच्या झाल्यास संबंधित व्यक्ती कोरोना परिवरित्य अधन्याने निकल दोने एकच रेचा लाल झाली असेल तर ती व्यक्ती निगेटिक असते. अक्ता अन्तां तासात कोरोनाची मास्ति मिळते. से तपायणी आता सामगी रूपलगंतरी फेली जागार अपून, जागरिक स्थलः तेले जाञ्चन कोरोजाबाबा

मांडवा येथील क्स्ती स्पर्धा रद्दः दीडरो वर्षांची परंपरा खंडित

वार्लाहर अशिवाग

नारकी रिवसी नानुक्यातील मांडवा समुद्र किनाऱ्यावर डांगारी राज्यस्तरीय कुरती सभी कोरोनामुळे नंदा व्ह करण्यत आली आहे. ही स्पर्धा व्ह करण्यत आल्नामुळे टीडफें पर्णांनी स्पर्धेनी एम परिल्पांदान स्रोडित होगार आहे

मांटवा ग्रामस्य आणि स्थानिक यक्तरेती क्रीहा संहद्ध मांज्यातके दरवर्षी ही राची नापोनित बेली नाते. यत राब्यडसर मुंबई, ठावे, पारावर, पुणे सांतती, सातारा या विल्ह्लांसपीत नामाजिल भरूर सहभागी होतात शवर्षी ३ ऑगस्ट रोजी ही स्पर्धा रंग होती. परंत कोरोनामध्ये जासनाने फ्रीडा रमर्था आजोतिन चरम्याय होई घातली आहे. शासनाच्या आदेशानुसार स्पर्धा रद करण्याचा रिग्रंग आयोजकांगी



कंटेनर-ट्रेलर अपघातात चालकाचा जागीच मृत्यू

धालापूर 🌢 मुंबई-पुणे दुवयती मार्यायर तालुका एदीव आडोतीनजीक बंदेनर आणि देनरच्या अपपातात बंदेनरचा मालक नागीय द्यार झाला

कटान आण्य द्वाराच्या अपयातात स्थानस्य त्यात्तक वालान्य द्वार प्राता कोहे. या क्षण्यान पृष्णाहन मूंचर्कर केलाना प्रदला. कृष्णानी दूधाने द्वारा मानामान मूंचर्चच्या कात्र अस्तामा पूढे अस्त्यान्या ट्रेलस्या अंदाव न आल्वाने पाटीमागृत वेगात आलेला कंटेनर लाव्य व्यवकृत हा अपयात पडला. यात केटेनरच्या केविनच्या चनकापूट प्रात्याने यात्रक अहकर जागीच हार प्रात्मा, अपधानाची माहिती मिळताच वाहरूक पोलीय देपद्रा प्रथक परनासकी स्टवीकरिया पोत्रपत्ते. अधिक पौक्सी सुरू आहे

दिव्यांग मुलीने तयार

तालुक्यातील बोरी वेबील ल्यांनी ब्रम्तानंद प्रतिष्ठानच्या सीवर्ड दिय्यांच व्यक्तिकारः वार्वातिक हिते स्थावंधकारमा पार्क्यमूनीयर पुरर राख्या क्यार करून आयल्यागील पुत्र पूर्वाचे दर्शन चडकिले आहे. या शब्देच्या मास्ट्यागून दर्श्या राख्या चरविष्याचा उपक्रम रावविक्ता जाती. या वर्णी कोरोला मासमामुद्रेस शाजा चंद्र असल्याने मुलांनी परीच राख्या परी तयार केल्वा आहेत

विशेष महरूते मारा दिने राख्ना करण्यामाठी टाकाङ वर्ण्या वागर केला आहे. माराज्यांची इक्कपे प्राप्त त्यांना फुलासाल्या आकार देउन में लावण्यात आला आहे. त्याचा अंकरी लिहिण्यात आले आहेर. बाजागतील काराडी विशली करपून त्यापासून पूरते आणि पहुंचा तथार करून तरावर विरुवाणी रागाले रंग्यून जावण्यात आजी आहेत. या स्तुत्व उत्तक्ष्यामुळे युजामाने आवंद निर्माण करमें, अंकांनी ओळख होण्यासाड पूर्वना, मध्या, नंतरंपा अंक कोणवा नानी ओळख होऊन धमनेनुसार बेरीज, जजाबाकी ही क्रिया रण करता पेते. बाराच्या प्रयानां रामनिंग कौतक केले उतने.



पत्नीचा खून करून मृतदेह जगलात टाकला

कातापूर • त्याके(जिला उन्ने) पोतीस उन्नाच्या स्तीत पहलेल्या एका प्रकरणात मतिलेचा मृतदेह प्लास्टिक विधात मरून तालुक्यातील मिळ डाक्स्याडी जंगलान टाकल्याचे पोलीम तपासात उपद दाले आहे. या प्रचरणाचा चेलीस निरोक्षक उनेप्र वधानात उत्पद्ध दाल आहे. यो प्रकटणाया पालास सन्त्राक्षक उत्रात जड़ाती आणि पर्धन तथाम सरीत समनाना मदा वर्डस्तील अरोजिंने स्टब्ध जा पत्नीया स्त्रूष करून सृद्धि वर्णालिक प्रिया धरून जंगनात माध्याणाया १६ वे २० कृट खोत राकत्याचे माधिकार, अहरियोगा पंजन पोलीग् फलसस्याचे आण्यानार बल्टेडाका शोध पेले अक्यार बनले होते.

्यानेळी तालुभ्यातील अस्पातप्रस्त महारोपळी प्रयक्तयो मोलाबी मदन स्वाळ पोलिमांना झाली, खोलीली पोलीम द्वारपार्य निरोधक सतीन आस्त्रक अञ्चानग्रस्त महत च्यावाचे सहस्य विजय बोसले, अनोल बदन, निर्माण जारा, सुनील पूरी, बारिल शेख बांनी खुन झालेल्या महिलेखा मुनदेह, मोधून पोलिमांच्या हवाली केला, यः प्रकाणाचा तथास पूर्व झाला स्माल्याने आलेची आर्थ मृत महिलेबावन महिलो देखाम चेलिमांनी असमर्थना दर्शवली. ल्याने अलेको आणि

चौकमध्ये सराफाला ७३ हजाराचा गडा

वार्ताहर • खालापुर

गिनाईक बन्न आलेल्या चीघांनी तालुकातील पौक येथील कोल्डाक् पेटेरील सुवर्णका साम श्रीसवाल पांच्या नकळत ७५ इजार रुपये किमतीचे मंगळम् इत्योदार रोयम केले असून, या प्रकरणी पोलियांन नकार रेपनान आसी आहे.

वलेल्या माहितीनुसार राजवारी तीन महिल वर्तम आणि एक पुरुष माळवृत खरेरोला बदारमाने जोरालाल यांच्या पद्मीतर अस्ते होते. हारापलालीने पहिलांनी ७३६नार स्पर्ने किमनीचे मंगळमून काहून पंतरते आणि त्यानंतर गौपेती निमृत वेले. गोरी इतित लक्षात आल्यानंतर ओस्त्यात फंगी पीतिसाना माहिती दिली. यामामत वेचील घोलीस ठाण्यात अवात चीयांच्या विरोधात मार्टीय कलम ३७९, ३४ प्रमाणे पुन्ता वाद्यल करण्यात आला असून, अधिक तपाश पालीस गाईव एस. मुनार करीत आहेत.

S.

damai/945/mgl/2050-24

शेकापचे कर्जत चिटणीस प्रवीण पाटील कालवरा

माध्यका प्रातील जॉनी राज्यन केला.

नैपंत • कर्नन तालुका गेतकती धारणार प्रधापे चिरणीय (क्षोर पारील (अ४) पांचे क्षोपेन विधाप् प्राणी वाणि पंता इरवीकरणान प्रश्नक आचानो पोपकाणि त्रिका कांग्री, पाणित्व कुणाविकाल निपरणुक्ति २०१८ प्रधाने तेर प्राप्तन परपूर विकास जाने दोने, नेत्रा विभाग प्रधानन पर्युक्त विकास जाने दोने, नेत्रा विभाग प्रधानन पर्युक्त निर्माणना करून हाजी पालकामी बाजा त्यानी सुरू केली. हुनाव्य विरुक्ती पारील प्रांत्या बुटुंबाल जन्मलेल प्रयोग पारील कर्जन तालुका अगर्गी समाज संपरनेचे रूपांचकार गेम्बा चार वर्धापासर सांभावत होते. त्यांच्या नियनाने शवहव गम्बन होत अवह


वाकण-खोपोली मार्गावर गुरांचा सक्तीचा रास्ता रोको!

खोगोली-गाली-याकण मार्गायर गेल्या कर्ज विक्सांचातुन मोकाट पूर्वचा सुद्धसुद्धाट याहरता आहे. गुरोच्या वार्त्वार होणाऱ्या अधीषतः राज्या रोको मुझे अपयाताच्या प्रमाणत बाद झाली असून, प्रवाशांसत वादरचानकांगारी है डोकेर्सी ठात आहे

मुंबई पुणे मार्गाकडून मुंबई गोरा महामार्गाकडे केम्पासाठी हा महान्ताचा मार्ग आहे, या मार्गाजा पाइनांची अध्यक्षका वर्दक सुरू आसी. अयोदरण बीवपेण्य खटुवांचूळे हा मार्च गेट्योच चरेन गरिना

पवाशांसह वाहनचालकांना डोकेदखी

असतारा पारेत पेषाऱ्या मोळाट गुणेला झुंडी चुळवितारा बाहरपाणकांची दमछाक होत आले. हो पूरे दिवला राजी मार्गोच्या मधीमध डाण. मोडत असल्याने अरावाती पटनांना निमंत्रण मिळत आहे. काही वेळेला ही ग्रे चक्क



आपस्त सुन लाग्न अस्त्या द्वाकरसम्बा वार्त् यांच्या वार्त्त् नेतमा ग्रीका प्रकरण त्यार अस्त्रो, पूरे मानकारा चारका अन्तरत करूनी ने यांकड दुर्वस करीरा अस्त्याने संताप प्रका होत सह, महामार्गानरीत गुरांचा सालाळ कंटीचल करून

कांना दिलासा देण्याची मागर्ग

नाहित सुराना

स्तुवास कर्ष कल्पामळे हे सम्बद्धाः सार्वे कार्यास

जोडना आनेत ना रहन (म पुनेस्क्राडी उलावने पर

कर्म, संबंधि १००००६ वेब १५.०६. तनी क्षाओं ११.०० वा, वानीनिक क ब्राह्म, क्षानाना अधिनानीना व

मुंब्रो संस्थाः १०००४११००। जीव विवासित प्रतिपत्र जन

ent dated 26/05/198 vion Mrs. R. B. Charan rs & Rt. Dinesh R. Chawl Co., as Buildon & Ric Dennih R. Chen Mr. Sunii T. Vera se Purchaser-and C. Agrosmeri dante (35,007/88) - acrost between Mr. Directh R. Chawla S. N Sunii T. Vera as Solins & Mr. Hastmil Ramondal Build & Ritz Hastmild Shah Purchasers with respect to Hall No. 5 of

in Sai Sh सहस्रक आयुक्ता, 'सी' विभाग वांचे कार्याज्य ७६, चीकांत मानेका मार्ग, मंद्रश्यक्री, मरीनलाईना, सुंबई -

ADVOCATE GRANL G. JACKAV B. Core, L.L.B., Mombai

PUBLIC NOTICE

MAHATRAN

MSETCL invites online bids (E-Tender) from reputed and registered contractors on Mahletransco a-Tendering Websits (Bernstender reshatransco Inf. for the following Tender

specification.

E -Tender no. SE/EHV/Proj./CI//KLW/ForeeIT-27820-71.

Subt. E-tender no. SE/EHV/Proj./CI//KLW/ForeeIT-27820-71.

Subt. E-tender for the work The work of preparation of proposal and obtaining final approval from compaction studenty (C.A.) for diversion of forcet i and for use of non-tenest purpose under forcet onnewston act 1995, for forcet and modered of Construction of TLLO on 1995 (D.E. Scare III - Dahmari III - Line for 220 kV Palghar Sh. Tenesia area (20 Hoctor approx.)*,

Riv. No. 7000817911. Estimated Cestr. - Rs. 30,93,716/EMD to be paid-Rs. 30,937/
BM to be paid-Rs. 30,937/-

EMD to be paid-Rs. 30, 9317.

Bild submission tast date: 08, 08, 9200 up to 11, 00 Hrs.
Bild opening data and time: 08, 08, 2020 at 11, 95 Hrs. if possible
for further details valid our website
https://larmthodarmahstransco.in/
Contact Person: The Add EE (0) Tel No. 9833963533 9769213989

Note: All eigible Contractors are manufated to get enrolled on SRM E Tenders (New) portal of MSETCL.

SUPERINTENDING ENGINEER, EHV PROJECTS CIRCLE, KALWA

केंद्रीय रेल विद्युतीकरण संघटन s um ggo di, bilir nësi, murur - rrant sini i BELANIAN din ngclanggrai con syamboligani co digi m - (prantr-adrugi-ghlat-sy arunii (grant/ dim: est, so, so, so, so te



INCOMES DA



साम ६६ समें, उसी ६ ३ eluzion in १६.२००२ पासून स्टब्स संपर्क : जीमजी साल

स्वयाता त्यांत्रेट की स्वयान करते कात नहीं स्वयान क्ष्मित्र स्वयान मूंची की तांच्या पूर्व की सम्बद्ध की व्यवस्थित स्वयान किया व्यवस्थित स्वयान किया व्यवस्थित

Dated: July 36, 2629 DIN : 00252470

EMERALD LEISURES LIMITED (FORMERLY KNOWN AS "APTE AMALGAMATIONS LIMITED")

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

YEAR ENDE	0 3151 8	RANCH, A	2020		(Ra. bi Labba)	
	- 4	Quarter on	Year ended			
Particulars	31-00-3000 Audited	31-12-2015 Un-Audited	21,45,2019	21-41-2000 Audited	FAIGURE	
Total Income from Operations	396.62	366.30	386.77	1.316.61	1,280.71	
Net Profe(Lass) for the period (before Tax, Exceptional and/or Estracothrary farms*)	000.761	(730.9%)	(286.51)	902 98	1235 20	
Net Profit (Lass) for the period believe "(a) (After Exceptional and or Entreordinary Hems")	200.76	(250.98)	(280.61)	002.00	1,226.20	
Net Profo(Lass) for the period effer Tax (War Exceptional and or Extraordinary Harne')	(200.7%)	(236.9%)	(360.51)	(072.M)	1,236.20	
Total Comprehensive income for the partial [Comprising Profit(), seal for the partial (after Tas) and other Comprehensive income (after tas)]	(199,00)	(2)0.951		92050		
Equity Share Capital (Face Value of Rs. 10) each).	250.31	30031	729.31	250.31	226.31	
Earnings Per Share (F.V. of Rs. 10-each) for continuing and discontinued operations) field:	0.76	(16.4%	191.036	(40.50)	(10.03)	
District	676	(15.46)	(11.83)	(40.53)	(56.63)	

फेर ई-निविदा सूचना

संदी/-सहाधक शापुकरा 'सी' विभाग

क. राजा/भी/भाषाः अपि.(च.क.,व्यः)/२४९४/दि.२९.०४.२०२०

स्वारस्य अभिव्यक्ती/निविदा

प्राच्या अपूत्र में जिया नाजे व माराया माराया (माराया प्राच्या प्राप्तवीय कार कार्य) प्राप्तवी प्राप्तेत कथा प्रेकार करों है प्राप्त कोड़ अप्रत्येत प्राप्तवीय कार कार्य) प्राप्तवी प्राप्तेत कथा प्रेकार करों है प्राप्त कोड़ अप्रत्येत कार्य कार्य कार्य कार्य कार्य कर्म कर्म कार्य के प्राप्तवा कार्य कार्य प्राप्त प्राप्त कार्य कार्य कार्यकार्य के प्राप्तवा कार्य कार्य क्ष्म प्राप्त कार्य कार्य इस्तुक सर्वोच्च संस्थेत्व व प्रोप्तनेत वर्ष सांग्रीत व लाव्य कर्म, स्थापित

्रभूक स्थानक स्थानिक स्थानिक स्थानक अभिनेता (क्याम) अं स्थानक आयुक्त स्थे निमान कार्योतका स्थानक अभिनेता (क्याम) अं संन्याककुर रिज २१.००. १०२३ में स्थानक स्थानक स्थानक स्थानक सन्तर में दुसरी ४२.०० मार्कस्येन रेम्बान पेड्रेस संस्थे से विकास कार्यालयात अर्थ कमा काल्याची अंतिक दिलांक फ.स्ट.२०१७ (मृक्ती ०१.८० मानिकारी)

पालधर नगरपरिषद्,पालधर जि.पालधर

भा मुखारिकारी चालार नाजवीषद् राजार कि वालार लागि वाजाप्येकपुर कारीत कामकरीय दुश्यत निवासूर के निर्देश का प्राच्यां निर्देश पालीत करेत सामार्थ ना - नाजवीबद वरिता धारते का सामार्थी करिया चार्यां ना - नाजवीबद वरिता धारते क

ट्रकीय भागतीय वर्ष्ट्रीया जनते. व्यावस्था क्रिक्ट व्यक्ति विभाग संस्था आगावती विभागित संस्था जनते. उत्पृत्तिक वर्ष्ट्रीय अस्याव तामिक नेत्र, तामिक पुत्रक व्यक्ति क्रामें कर्म कर्म, पुर्वित अस्याव तामिक नेत्र, तामिक पुत्रक व्यक्ति क्रामें क्रामें कर्म, प्रतिक प्राप्त क्रिक्ट व्यक्ति क्रामें क्रामी क्रिक्ट क्रिक्ट क्रामें क्रामी क्रिक्ट क्रिक्ट क्रामें क्रामी क्रिक्ट क्रामें क्रामिक क्रिक्ट क्रामें क्रामी क्रिक्ट क्रामें क्रामी क्रिक्ट क्रामें क्रामें

80.36	(See a)	fisis a libidy
5.	निविद्य प्रसमित करने .	e1/ec/२०२० शतको १९.०० पासू
ž.	নিবিত্র পর্টা মানবর্তুন মারলনের (বিজী)	41/ac/2430 total 11.00 togs
2.	मिरिक पूर्व विका	69/ac/२०३० चुतारी ३.०० तामता
K.	निविद्य सुन्ता व अन्तरना रक्षणेया अन्यताचेन पाण्या कारण, विविद्या कारण, पाण्यो अग्र अन्तिकाचेन पाण्या कार्य	हमं/कर/३७३० दुसमें ¥ ०० प्रक्री
4	Pribra awark	१३/७८/२४२० एससे ४ ००थीर



PUBLIC NOTICE

NOTICEis here by given that the Certificate for 3 Equity Shares Nos 6406852 to 6406854 of Procter and Gamble Health Limited (Unit: Merci Limited) Standing in the name of DIPAI KABIR ISRANIhas been lost or mislaid and the undersigned has applied to the company to issue duplicate Certificate for the aforesaid shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered office Kary Fintech Pvt Limited' Karvy Selenium Tower B" Plot no 31 & 32 Gachibowli Financial District Nanakramguda Serilingamally Hydrahad 500032 Serilingampally Hydrabad 500032 Telangana.Within one month from this date else the Company will proceed to issue duplicate Certificate. Name of Shareholde

iname of Shareholder DIPAK KABIR ISRANI Date : 31 July 2020

NOTICE Notice is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities of the companhas/have been lost/mislaid & the holder(s) of the said securities/ applicant(s) has/have applied to the company to release the new certificate. The the company to release the new certificate. The Company has informed the holders/applicants that the said shares have been transferred to IEPF as per IEPF Rules. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date, else the company will proceed to release the new certificate to the holders/applicants without firsthers before the company. oceed to release the new certificate to the olders/applicants without further intimation.

Names of holders UZMA B SHAIKH & BABU A SHAIKH No of Securities – 50 Equity Shares of face value of Rs.10 Each nctive No. 224976271-224976320 Folio No: S1U0013740

Date: 31/07/2020 Uzma Babu Shaiki (Applicant/Holder

EMERALD LEISURES LIMITED

(FORMERLY KNOWN AS "APTE AMALGAMATIONS LIMITED")

gistered Office: Club Emerald Sports Complex, Plot No. 366/15, Swastik Park, Near Mangal Anand Hospital, Chembu Mumbai - 400 071 CIN: L74900MH1948PLC006791 Email: info@apteindia.com , Website: www.apteindia.com EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2020

(Rs. in Lakhs)								
		Quarter en	Year ended					
Particulars	31-03-2020 Audited	31-12-2019 Un-Audited	31-03-2019 Audited	31-03-2020 Audited	31-03-2019 Audited			
Total Income from Operations	356.62	366.50	386.77	1,339.63	1,280.71			
Net Profit/(Loss) for the period (before Tax,								
Exceptional and/or Extraordinary Items*)	(200.76)	(230.95)	(260.51)	(922.38)	(1,235.20)			
Net Profit/(Loss) for the period before								
Tax (After Exceptional and/or Extraordinary Items*)	(200.76)	(230.95)	(260.51)	(922.38)	(1,235.20)			
Net Profit/(Loss) for the period after								
Tax (After Exceptional and/or Extraordinary Items*)	(200.76)	(230.95)	(260.51)	(922.38)	(1,235.20)			
Total Comprehensive Income for the period			(4)					
[Comprising Profit/(Loss) for the period (after Tax)								
and other Comprehensive Income (after tax)]	(199.00)	(230.95)	(260.51)	(920.62)	(1,235.20)			
Equity Share Capital (Face Value of Rs. 10/-each)	250.31	220.31	220.31	250.31	220.31			
Earnings Per Share (F.V. of Rs. 10/-each)								
(for continuing and discontinued operations)-								
Basic	(8.76)	(10.48)	(11.83)	(40.53)	(56.63)			
Diluted	(8.76)	(10.48)	(11.83)	(40.53)	(56.63)			

Note: (a) The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Standalone Audited Financial Results filed with the Bornbay Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Audited Financial Results are available on the websites of the Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and the Company

By Order of the Board of Directors Emerald Leisures Limited (Earlier known as "Apte Amalgamations Limited")

Place: Mumbai Dated: July 30, 2020 Rajesh M. Loya Whole Time Director DIN: 00252470

JAMSHRI REALTY LIMITED

(FORMERLY KNOWN AS THE JAMSHRI RANJITSINGHJI SPG. & WVG. MILLS CO. LTD.) CIN: L17111PN1907PLC000258 hand Damani Nagar, Station Road, Solapur - 413 001.

ills.com, EMAIL: jammill1907@gmail.com (₹ in Lakhs Tel. No. 91 22 43152400. Website: www.iamshrim EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31.03.202 QUARTER ENDED YEAR ENDED **Particulars** 31.03.2020 31.12.2019 31.03.2019 31.03.2020 31.03.2019 1 Total Income from Operations 88.98 41.69 35.24 19.05 181.90 Profit/ (Loss) for the period from continuing operations before Tax and Exceptional items

Net Profit/ (Loss) for the period from continuing (240.35)(35.16)(90.26)(163.84)(271.56)operations after tax and Exceptional items
Profit/ (Loss) for the period from discontinued (464.20) (120.19) (203.32)(163.41) (65.20)operations before Tax Net Profit/ (Loss) for the period from (21.01) 105.28 (110.07) (271.16)(8.19)discontinuing operations after tax

Total Comprehensive income for the period (21.01) 105.28 (110.07) (271.16)[Comprising Profit/ (Loss) for the period (after ta and Other Comprehensive Income (after tax)] (128.38)(569.65)(319.27 (224.33 698.65 698 65 698 65 Earnings Per Share of Rs. 1000/- each (for continuing and discontinued operations) 1000/-1000/- 1000/-1000/-1000/-Basic & Diluted Earning Per Share (172.03)(291.02) (233.89) (664.42)(93.33)Basic & Diluted Earning Per Share (157.55) (11.73)(30.07)150.70 (388.12)

NOTES:

The above audited financial results has been reviewed by the Audit Committee approved by the Board of Direct

The above audited inhancial results has been reviewed by the Audit Committee approved by the Board of Directors at its meeting held on July 29, 2020.

The above results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (IND AS) as notified by Ministry of Corporate Affairs pursuant to Section 133 of the Companies Act, 2013 read with of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended and other relevant provisions of the Act.

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended 31 March 2020 filed with BSE. The full format is available on the website of BSE www.bseindia.com and on the Company's website at www.imserimitis.com.

For JAMSHRI REALTY LIMITED PLACE : MUMBAI

DATE : 29th JULY 2020 RAJESH DAMANI JOINT MANAGING DIRECTOR

UDAY JEWELLERY INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 3-6-291/4/A, 1st Floor, Hyderguda, Hyderabad, Telangana, 500029 Ph: +91-40-48538411; E-mail: info@udayjewellery.com; Website: www.udayjewellery.com; CIN: L74900TG1999PLC080813 Extract of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2020.

					(Rs. in Lakhs)
	Particulars	For the Quarter ended 31.03.2020	For the Year ended 31.03.2020	For the Quarter ended 31.03.2019	For the Year ended 31.03.2019
1	Total income from operations	2487.16	9216.49	1914.24	7367.35
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	411.34	939.93	110.66	403.22
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	411.34	939.93	110.66	403.22
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	312.18	693.71	79.34	309.32
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	312.18	693.71	79.34	309.32
6	Equity Share Capital	2202.19	2202.19	1944.30	1944.30
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		2419.60	ψ Ξ .	1616.67
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic: Diluted:	1.42 1.42	3.22 3.17	0.41 0.37	1.72 1.47

 The above Audited Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Boa of Directors at its meeting held on 30th July, 2020.

The Financial Results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other accounting principles generally accepted in India.

3. The above is an extract of the detailed format of Quarterly and Year ended Financial Results submitted with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2020 is available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company (www.udayjewellery.com). For and on behalf of Board of Directors Sd/-

Ritesh Kumar Sanghi Place: Hyderabad Date: 30-07-2020 Managing Director DIN: 00628033

PIONEER INVESTCORP LIMITED

(CIN: L65990MH1984PLC031909) Read. Office: 1218. Maker Chambers V, Nariman Point, Mumbai 400 021. Tel. no. 022 - 6618 6633 / Fax no. 2204 9195 Website: www.pinc.co.in email.: investor.relations@pinc.co.in Audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended 31st March, 2020.

				TANDAL ON	-	-	p		011001 IDAT		Rs. In lakhs
		STANDALONE				CONSOLIDATED					
Sr. No.	Particulars	Current quarter ended 31.03.2020 Audited	Previous Quarter ended 31.12.2019 (Unaudited / reviewed)	Previous year Quarter ended 31.03.2019 Audited	Year to date figures for the current period 31.03.2020 Audited	Year to date figures for the previous period ended 31.03.2019 (Unaudited / reviewed)	Current quarter	Previous Quarter ended 31.12.2019 (Unaudited / Reviewed)	Previous year Quarter ended 31.03.2019 Audited	Year to date figures for the current period 31.03.2020 (Unaudited / reviewed)	Year to date figures for the previous period ended 31.03.2019 Audited
1	Total Income from operations	930.00	853.64	817.61	3,511.85	3,164.22	2,280.04	962.03	1,072.02	4,288.35	3,634.15
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, exceptional and/or extraordinary items)	59.34	114.25	42.55	340.07	21.81	332.25	73.99	154.51	498.67	4.20
3	Net Profit / (Loss) for the period before Tax,										
4	(after exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	59.34	114.25	42.55	340.07	21.81	332.25	73.99	154.51	498.67	4.20
	(after exceptional and/or extraordinay item)	24.54	79.55	85.47	217.51	34.02	196.45	39.54	172.36	311.15	22.05
5	Total Comprehensive Income for the period (comprising Profit / (Loss) for the period			-10 M to -17					11.004.79 - 117.0		
	(after tax) and other comprehensive Income	37.43	74.53	119.25	223.90	79.86	208.09	35.6	196.90	323.17	62.71
6 7	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve	1229.69	1229.69	1229.69	1229.69	1229.69	1229.69	1229.69	1229.69	1229.69	1229.69
8	as shown in the Balance sheet of previous year) Earning Per Share (for continuing and discontuning operations) (of Rs.10/- each)	<u> </u>	S#6	**	12			**		₩	-
	Basic	0.20	0.65	0.70	1.77	0.28	1.60	0.32	1.40	2.53	0.18

0.70 Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results - as per IND AS compliant filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Financial Results are available on Company's web ite www.pinc.co.in and on the BSE webs

For PIONEER INVESTCORP LIMITED

1.40

GAURANG GANDHI



KPMG LLP Suite 1100 1000 Walnut Street Kansas City, MO 64106-2162

Independent Auditors' Report

The Board of Directors Continental Exchange Solutions, Inc.:

Report on the Financial Statements

We have audited the accompanying consolidated financial statements of Continental Exchange Solutions, Inc. and its subsidiaries, which comprise the consolidated balance sheet as of December 31, 2019, and the related consolidated statements of income and comprehensive income, changes in stockholder's equity, and cash flows for the year then ended, and the related notes to the consolidated financial statements.

Management's Responsibility for the Financial Statements

Management is responsible for the preparation and fair presentation of these consolidated financial statements in accordance with U.S. generally accepted accounting principles; this includes the design, implementation, and maintenance of internal control relevant to the preparation and fair presentation of consolidated financial statements that are free from material misstatement, whether due to fraud or error.

Auditors' Responsibility

Our responsibility is to express an opinion on these consolidated financial statements based on our audit. We conducted our audit in accordance with auditing standards generally accepted in the United States of America. Those standards require that we plan and perform the audit to obtain reasonable assurance about whether the consolidated financial statements are free from material misstatement.

An audit involves performing procedures to obtain audit evidence about the amounts and disclosures in the consolidated financial statements. The procedures selected depend on the auditors' judgment, including the assessment of the risks of material misstatement of the consolidated financial statements, whether due to fraud or error. In making those risk assessments, the auditor considers internal control relevant to the entity's preparation and fair presentation of the consolidated financial statements in order to design audit procedures that are appropriate in the circumstances, but not for the purpose of expressing an opinion on the effectiveness of the entity's internal control. Accordingly, we express no such opinion. An audit also includes evaluating the appropriateness of accounting policies used and the reasonableness of significant accounting estimates made by management, as well as evaluating the overall presentation of the consolidated financial statements.

We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our audit opinion.

Opinion

In our opinion, the consolidated financial statements referred to above present fairly, in all material respects, the financial position of Continental Exchange Solutions, Inc. and its subsidiaries as of December 31, 2019, and the results of their operations and their cash flows for the year then ended, in accordance with U.S. generally accepted accounting principles.

Other Matter

Our audit was conducted for the purpose of forming an opinion on the consolidated financial statements as a whole. The supplemental schedules on page 21-22 are presented for the purpose of additional analysis and are not a required part of the consolidated financial statements. Such information is the responsibility of management and was derived from and relates directly to the underlying accounting and other records used to prepare the consolidated financial statements. The information has been subjected to the auditing procedures applied in the audit of the consolidated financial statements and certain additional procedures, including comparing and reconciling such information directly to the underlying accounting and other records used to prepare the consolidated financial statements or to the consolidated financial statements themselves, and other additional procedures in accordance with auditing standards generally accepted in the United States of America. In our opinion, the information is fairly stated in all material respects in relation to the consolidated financial statements as a whole. **KPMG LLP**

Kansas City, Missouri March 20, 2020

CONTINENTAL EXCHANGE SOLUTIONS, INC. AND SUBSIDIARIES

Consolidated Balance Sheet December 31, 2019

Assets

Current assets:	
Cash and cash equivalents	\$ 290,237,264
Accounts receivable, net of allowance for doubtful	61,849,297
Accounts of \$2,083,033	* ***
Advances to correspondents	45,978,919
Receivables from affiliates, net	114,016,530
Prepaid expenses and other current assets	<u>11,366,859</u>
Total current assets	523,448,869
Property and equipment, at cost	68,947,993
Less: accumulated depreciation	41,055,266
Property and equipment, net	27,892,727
Deferred tax assets	10,300,419
Goodwill and intangibles	324,446
Affiliate Loan receivable	55,934,357
Other assets	21,042,212
	\$ 638,943,030

Liabilities and Stockholder's Equity

Current liabilities: Accounts payable \$ 19,892,060 Amount payable to customers and correspondents 210,817,714 Payable to affiliates, net 51,010,389 53,762,289 Accrued expenses and other current liabilities Capital lease payable, current portion 188,009 Total current liabilities 335,670,461 Long-term liabilities: Capital lease payable, long-term portion <u> 271,805</u> Total liabilities 335,942,266 Stockholder's equity: Common stock, no par value. authorized 3,000 shares; Issued and outstanding 200 shares in 2017 376,000 Additional paid-in capital 207,052,999 Retained earnings 95,571,765 Total stockholder's equity 303,000,764

See accompanying notes to consolidated financial statements.

Income tax expense

Net income

CONTINENTAL EXCHANGE SOLUTIONS, INC. AND SUBSIDIARIES

Consolidated Statement of Income and Comprehensive Income Twelve months ended December 31, 2019

\$638,943,030

16,828,509

47,968,497

Revenues Commission income \$ 478,786,942 47,001,822 Exchange income 70,938,901 Other income Total revenues 596,727,665 Cost of revenues: 268,227,250 Agent costs Correspondent expenses 66,531,981 Other cost of revenues 44,899,716 Total cost of revenues 379,658,947 Gross profit 217,068,718 Selling, general and administrative expenses 158,757,600 Operating income 58,311,118 Other income (expense): Interest Income 3,329,731 (281,338)Interest expense Foreign currency exchange gain, net 3,437,495 Income before income taxes 64,797,006

See accompanying notes to consolidated financial statements. The Full Set of Financial Statement, supplemental Schedules and accompanying notes are available upon request at our office

0.65

0.20

Place: Mumbai Date: 30/07/2020

Diluted

MANAGING DIRECTOR

0.28

1.60

0.32

1.77